N R AGARWAL INDUSTRIES LTD



January 24, 2024

To,
The General Manager
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400 001

To, Asst. Vice President, National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400 051

BSE Scrip code: 516082 NSE symbol: NRAIL

Sub: Board Meeting (Newspaper Publication for Financial Results)- January 22, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Newspaper clipping of Business Standard and Mumbai Lakshadweep in which Un-audited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been published.

Thanking you,

Yours faithfully,

For N R Agarwal Industries Limited,

Pooja Daftary Company Secretary & Compliance Officer

Encl..: As stated above

24 February 2024;

UTTARAKHAND ELECTRICITY REGULATORY COMMISSION Vidyut Niyamak Bhawan, Near ISBT, PO- Majra, Dehradun-248171 PH. 0135-2641115 Website www.uerc.gov.in E-mail- secy.uerc@gov.in

CONSULTANT REQUIRED

TIME EXTENSION NOTICE

Uttarakhand Electricity Regulatory Commission (UERC) had issued ToR to appoint Consultant for assisting in "Scrutiny of Capital Cost and Determination of Annual Fixed Charges (AFC)/Tariff of Vyasi HEP (2x60 MW) of UJVN Ltd. for the Fourth Control Period from FY 2022-23 to

FY 2024-25 under UERC (Terms and Conditions for Determination of Multi Year Tariff) Regulations, 2021" and invited bids by 22.01.2023 upto 15:00 hrs. However, due to insufficient

participation of bidders, the Commission has now decided to extend the time for submission of

A set of bid-documents and terms and conditions of the bid may be obtained in person by an

interested eligible consultancy firms from Commission's office from 23.01.2024 from 10:00 hrs to 17:00 hrs on all working day till 05.02.2024 or may also be downloaded from the Commission's

website: www.uerc.gov.in.
Interested parties may submit their Technical and Financial proposals by 06.02.2024 upto
15:00 hrs and Technical bid shall be opened on 06.02.2024 at 16:00 hrs. The bidders who have

already submitted their bid need not to apply again. The Commission reserves the right to accept o reject any or all the tenders/quotations without assigning any reasons.

BANK OF INDIA - SANGAVE BRANCH

Phone: 02366-262233 /262358.

Email: Sangave.Ratnagiri@bankofindia.co.in

11:00 hrs

SWARNUPAJ MAHILA KISAN UTPADAK PRODUCER COMPANY LIMITED CIN: U01100CT2020PTC010678

SMKUPCL/23-24/ Supply, Installation, Testing and

OT/DAAL/JAN01

बैंक ऑफ़ इंडिया BOI

2nd Floor, Deshamukh Bhawan, Killapara, Near Itwari Bazar, Khairagarh, Chhattisgarh, Website : www.swarnupajfpc.in, Email: ceo.swarnupajmkpcl@gmail.com, Phone: 7724800265

NOTICE INVITING TENDER Swarnupaj Mahila Kisan Utpadak Producer Company Limited invites bids from eligible bidders in two envelope system as per the particulars mentioned below: Brief Description of Items

turnkey basis. The tender document can be obtained from the aforesaid office either in person/Post or by writing an email to ceo.swarnupajmkpcl@gmail.com. Alternatively, it can be downloaded from http://swarnupajfpc.in/#/. Any corrigendum/amendment will be notified through email to the parties who have shown their written interest only. Interested bidders are requested to visit http://swarnupajfpc.in/#/ for updates

commissioning of Chana Dal & Besar

processing unit with all Civil, electrica

miscellaneous and Ancillary work on

NSBI भारतीय स्टेट बेंक Dosti Pinnacle, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 604. Email : rasecular Mane (W) 400 604. E **VEHICLE SALÉ NOTICE**

Notice To The Borrower Before Effecting The Sale Of Repossessed Vehicle
This has reference to our earlier notices with respect to your belowmentioned loa
account. On your failure to repay the dues, the Bank had repossessed the vehicl
purchased under the loan amount.

Sr. No.	Name Of Borrower	Date of Notice	Loan Account No.	Vehicle No.
Ů	Mr. Amol Padarinath Patil, Flat No C- 1211, Village - Khoni, Palava D Wellcrs Thane-421204.	19-01-2024	40676651581	MH04LB 2076
	Mrs. Sneha Subhash Jadhav, Sandeep Niwas Near Bldg No.61, Bhimanagar Nr.Police Vartak Nagar, Thane W-400606		38332707873	MH04JV 5174

As you have falled to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with intrest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is insufficient to satisfy the entire dues of the loan amount. Bank shall initiate necessary legal action for recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until full discharge.

CHIEF MANAGER/AUTHORISED OFFICER

Form No. INC-19

[Pursuant to rule 22 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of Section 8 of the Companies Act. 2013 and Companies (Incorporation) Rules, 2014, an application has been made to the Regional Director, Western Region at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, for surrendering license that Kawant Development Corporation is holding under Section 25 of the Companies Act, 1956 and converting itself into private limited company.

The principle objects of the company are as follows:

The principal object is to promote the work for the overall upliftment of the socioeconomic status of the population of the tribal blocks in the society in all the spheres including agriculture, horticulture, dairy, health, water and sanitation,

A copy of the memorandum and articles of the company may be seen at the Registered Office at 702, Terminal 9 Building, Nehru Road, Near Vile Parle Police Station, Vile Parle (East), Mumbal - 400099, Maharashtra, IN.

Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corpora objecting to this application may communicate such objection to the Regional Director, Western Region at Mumbai, within thirty days from the date of publication of this notice, by a letter addressed to the Regional Director, Western Region at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, a copy of which shall be forwarded to the company at its Registered Office Address at 702, Terminal 9 Building, Nehru Road, Near Vile Parle Police Station, Vile Parle (East), Mumbai - 400099, Maharashtra, India.

Dated this 24th day of January, 2024 at Mumbai.

For Kawant Devel	opment Corporation
Sd/-	Sd/-
Ila Deepak Mehta	Deepak Chimanlal Mehta
Director	Director
DIN: 00230412	DIN: 00028377

SHAREKHAN LIMITED

NSE SEBI Registration No. **INB/INF/INE231073330** Member of National Stock Exchange of India Ltd. - Trade I.D.10733 BSE SEBI Registration No. INB/INF011073351 Member of Bombay Stock Exchange Ltd.-Clg. No.748 Member of Multi Commodity Exchange of India Limited (MCX) - Member ID - **56125** - SEBI Regn. No. - **INZ000171337** Lodha, I Think Techno Campus, 10th Floor, Beta Building, Off. JVLR, Opp. Kanjurmarg Railway Station, Kanjurmarg (E) Mumbal - 400 042, PH. No. 61150000

ı	NOTICE										
ı	This is to inform that we have initiated the process of cancellation of our below Authorised Person										
l	Name of Authorised Person	Trade Name of AP	Address of AP	AP Registration No.							
	Atul E Dabholkar	Atul E Dabholkar	Ltd, Navghar Road, Bhayander (E),	BSE - AP01074801100825 dated 26-04-2019 NSE - AP2069113951 dated 03-05-2019 MCX-132026 dated 11-12-2019							
1	D	and the formation with respect to the contract of the contract of	A CONTRACTOR OF THE CONTRACTOR								

Please note that above mention Authorised Person is no longer associated with us. Any person henceforth dealing wit above mention Authorised Person should do so at their own risk, Sharekhan Ltd shall not be liable for any dealing with him. In case of any queries Investors are requested to inform Sharekhan Ltd within 15 days from the date of issuing this notice. For Sharekhan Ltd.

Director/Authorised Signatory

RAMINFO LIMITED

RAMINFO

CIN: L72200TG1994PLC017598 Regd. Off: 3-225/SH/401, 4th Floor, Sterling Heights, Mahindra Mindspace, Kavuri Hills, GB PET Phase 2, Hyderabad - 500033, Telangana.
Tel: 040 23541894, E-mail: corpaccounts@raminfo.com
Website: www.raminfo.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the Compar is scheduled to be held on Wednesday, 14th February, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA circulars dated April 08, 2020, May 05 2020, January 13, 2021, May 05, 2022, December 28, 2022 & September 25, 2023 collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated May 12, 2020 January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 ('SEB Circulars'), to transact the business as set out in the Notice convening the EGM.

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circulars, the Notice convening the EGM along with explanatory statement has been sent only through e-mails on 23rd January, 2024 to all those members whose email addresses are registered with the Company or the Depository Participant. The Notice are also available on the website o the Company viz., www.raminfo.com and on the website of the BSE Limited i.e

Pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated December 09, 2020, the Company is providing the remote e-voting facility to all the Members to cast their vote by electronic means on all the business items forming part of the Notice of the EGM. The detailed procedure/ instructions for e-voting are contained the Notice of EGM. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing remote e-voting facility and voting through electronic means during the EGM.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Wednesday, the 07th February, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participation in the EGM through VC/OAVM, or voting through electronic means at the EGM.

The members who will cast their vote by remote e-voting can attend the meeting but will not be entitled to cast their vote again at the meeting. The remote e-voting period commences on Sunday, 11th February, 2024 at 9.00 A.M. and ends on Tuesday, 13th February, 2024 at 5.00 P.M. The voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The User ID and Password for e-voting and for attending the EGM of the Company along with the process, manner and instructions have been sent to all the members of the Company through e-mail along with the Notice of AGM, who have registered their email IDs with the Company and/or the Depository Participant.

Any grievance in respect of e-voting, may be addressed to Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33.

> By Order of the Board For RAMINFO LIMITED Sd/-

Date: 23.01.2024

K. Kiran Kumar Reddy Company Secretary & Compliance Officer

DEMAND

NOTICE

Authorised Officer of the Bank has issued demand notice on 14/12/2023 in compliance of section 13 (2) SARFAESI Act . 2002 to the below mentioned Borrower demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice mentioned as per details. However, notice issued to the Borrower/Co- Borrower is returned unrespondent. Henc this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrowers and address	Nature of Facility	Outstanding Dues	Secured Asset
Mr. Raju IlaiBagwan, (Borrower/ Mortgager) Mrs. Rabiya Raju Bagwan, (Co-Borrower/ Mortgager) Address: Flat No. 3, Ground Floor, Ganesh Apartment, ShivajiNagar, Tal.Kankavli, Dist. Sindhudurg, 416602	Term Loan (Housing Loan) 9,99,400/-	Rs. 5,91,184.83+ Further UCI & Other Charges from 29.06.2021	EQM of Flat No. 3, Ground Floor, "Shree Ganesh Apartment", built-up area 785 Sq. ft.(72.95sq.mtrs.), Nagarpanchayat kankavali, ward No. 1, house no. 173A 4 (as per assessmentArea- 52.86 sq.mtrs.), Situated At- Survey/Gat No. 230B4, Shivaji Nagar, Kankavali, Taluka-Kankavli, Dist. Sindhudurg, in the name of Mr. Raju IlaiBagwan(Borrower/ Mortgager) Mrs. Rabiya Raju Bagwan(Co-Borrower/ Mortgager).
ParrawariCa Parrawar is baraby inform	ad that Authoriand (Officer of the Benk she	Under provision of CAREAECI Act take

Borrower/Co- Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, ta possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrowers do not pay the amount a mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrowers is also prohibited under Sectic 13 (13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13 (2) of the SARFAESI Act , 2002 Borrowers advised to collect the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by dischargir valid receipt

Place : Sangave,Tal. Kankavali, Dist. Sindhudurg Date: 24/01/2024 **Authorised Officer** Bank of India

***** MANAPPURAM HOME MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD

Regd Office: IV/470A (OLD) W/638A (NEW) Manappuram House Valapad Thrissur, Kerala 680567 orp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, 'Kanakia Wali Street', Andheri-Kurl. Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra. Phone No.: 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

CIN: U65923K12010PIC039179

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Company and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notice dated were issued to them under Section 13 (2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses as provided to the company by them, that in addition thereto for the purposes of information o the said borrowers enumerated below, the said borrowers are being informed by way of this public notice.

	Sr. No.		Description of Secured Asset in respect of which Interest has been created	NPA Date	Date of Notice sent & Outstanding Amount
	1	Harsad Sharad Rane Supriya Pandurang Malap Mahesh Tushar Joshi /PU90PULONS000005002765/ Virar	Flat No. 302, A Wing, 3rd Floor, SY. No. 339/2, Shree Siddhivinayak Apt., Bolij Road, Virar West, Thane, P.O. Nallasopara East, Thane, Maharashtra, Pin: 401209	10-01-2024	12-01-2024 & Rs. 7,83,939/-
ı	TL -	-bb			£ 00 1 £ H

The above borrower/s are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of issuance of notice U/s. 13 (2) dated mentioned above as per the provisions of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

N R AGARWAL INDUSTRIES LTD.

CIN: L22210MH1993PLC133365

Regd.Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri(W) Mumbai-400053 Website: www.nrail.com Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953 Fmail: admin@nrail.com UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED- 31.12.2023

Quarter Ended

31.12.2023 30.09.2023 31.12.2022

34,331.92

3,916.26

3.916.26

3,781.03

3.791.81

1,701.91

22.22

22.22

2,656.34

2.656.34

1,929.23

1.949.29

1.701.91

11.34

3,885.45

3.885.45

3,143,28

3.151.41

1.701.91

18.47

18.47

18.47

Date: 24th January 2024 Place: MAHARASHTRA

STANDALONE RESULTS:

Particulars

otal Income from Operations (Net

Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or

Net Profit/(Loss) for the period efore tax (after Exceptional and/or

Net Profit/(Loss) for the period afte

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]

xtraordinary items)

Extraordinary items)

Paid up equity share capital

Eaming Per Share (EPS) (of Rs.10/-each -not annualised):

(after extraordinary items)

of Rs.10/-each)-not annualised

(b) Diluted

Eaming per share

Face value of Rs. 10/-each)

erves excluding Revaluation eserves as per balance sheet of

Authorised Officer Manappuram Home Finance Ltd

Nine Months Ended

31.12.2023 31.12.2022

1,38,981.42

12,251.07

12.251.07

7,942.08

7.974.82

1,701.91

46.67

46.67

1,05,279.10

11,669.33

11,669,33

10,979.98

11.008.24

1,701.9

64.52

64.52

64.52

Year Ended

31.03.2023

1,77,849.7

14,774.38

14.774.38

9.930.35

9.958.29

1,701.91

61.861.35

58.35

58.35

58.35

58.35

SIEMENS

CAUTION NOTICE

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the Members have requested the Company for issuance of duplicate Share Certificates.

The notice is hereby given that the Company will proceed to issue duplicate Share Certificates and / or issue Letter of confirmations unless valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this Notice and no claims will be entertained by the Company with respect to the Share Certificates mentioned below subsequent to the issue of duplicate share certificates and I or issue of Letter of confirmations in lieu thereof:

Sr. No.	Folio No.	Name of the Member	Share Cert. No.	Dist. Nos.	No. of Shares
1.	SIK6004165	Kaikhusroo Minocher	423855	1871161-1871805	645
		Dastur	B453119	169995147-169995791	645
		Bakhtawar Kaikhusroo Dastur			
2.	SIR6003034	Rupa Vijaykumar	429229	3989691-3989940	250
		Mehta, Vijaykumar Dhirajlal Mehta	B457314	171626354-171626603	250
3.	SIS0057058	Shilpa Shashikant Gaikwad	B458833	172202514-172202858	345
4.	SIS6000435	Satish Chandra	431599	4860456-4860475	20

Date: 23rd January 2024

Siemens Limited

For Siemens Limited Ketan Thaker

Company Secretary

CIN: L28920MH1957PLC010839

Regd. Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030

Tel.: +91 22 6251 7000 | Fax: +91 22 2436 2403

Website: www.siemens.co.in

Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact

NIDO HOME FINANCE LIMITED

formerly known as Edelweiss Housing Finance limited) (hereinafter referred to as Nido) Registered Office Situated At Tower 3, 5th Floor, Wing 'B', Kohinoor City Mall , Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai - 400 070

nido

POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF THE SARFAESI ACT, 2002

Whereas the Undersigned being the Authorized Officer of Nido Home Finance Limited (formerly known as Edelweiss lousing Finance Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security terest (Second) Ordinance, 2002 (order 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read wit Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices to the Borrower/s as detailed hereunder calling upon the respective Borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co borrowers have ng failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Co borrowers and the public in general that the undersigned has taken Constructive possession of the property described hereunder in exercise of powers conferred on im under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along-with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the propertie will be subject to the charge of Nido Home Finance Limited (formerly known as Edelweiss Housing Finance Limited. For the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section

13(2) and Amount claimed thereunder and Date of Possession is given as under:

1. Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

GANESH MAHADEV RAJOLI (BORROWER) & SHEETAL GANESH RAJOLI (CO-BORROWER) Flat No. 211, 2nd
Floor, "C wing", Bldg No. 2, Matoshree Nagar, Wimco Naka Ambermath Badlapur Road, Ambernath, (w),Thane 4215056

LAN No. LMUMSTL0000039637 LOAN AGREEMENT DATE: 30TH JANUARY 2018

Loan Amount: Rs. 11,28,981/- (Rupees Eleven Lakhs Twenty Eight Thousand Nine Hundred Eighty One Only))

Demand Notice Date: 27.10.2023 NPA Date: 04.10.2023

Amount Due In Rs.10,69,390.02/- (Rupees Ten Lakhs Sixty Nine Thousand Three Hundred Ninety and Two Paisa Only)due

and payable as on 26-Oct-23 together with further interest from 27-Oct-23

Symbolic Possession Date: 22.01.2024

SCHEDULE OF THE PROPERTY:- All that piece and parcel of Residential Flat No.211 on 2nd Floor in "C" Wing, in the building known as "MATOSHREE NAGAR", which is lying & Constructed on N.A. (Non Agricultural) plot of land bearing N.A.No.1-D, Plot No.26, City Survey Nos. 5399 to 5526, 5586 to 5597, 5685 to 5726 having Flat area admeasuring about 45.27 Sq.Mt. Ward No.2/1, Municipal House No.4824/2/1, situated at Village Kohoj, Khuntavali, near vandana Talkies, Wimco Naka, Ambernath (w), Taluka Ambernath, Dist. Thane, Taluka and Sub district registration Ulhasnagar, Sub-district istration Thane and bounded within the limits of Ambernath Municipal Council.

2. Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:WAGH ANIL BABURAO (BORROWER) SUMITRA BABURAO WAGH (CO-BORROWER) Flat No. 101, 1st Floor, "E Wing", Vinayak Apartment, Near Jaibai School, Jaibai Road, At VII Katemanivali, Kalyan (East) – 421306.

LAN NO- LKYNSTL0000091381. LOAN AGREEMENT DATE: 29TH NOVEMBER 2021 oan Amount: Rs. 21,06,398/- (Rupees Twenty One Lakhs Six Thousand Three Hundred Ninety Eight Only)

DEMAND NOTICE DATE: 27.10.2023 NPA DATE: 04.10.2023

DEMAND NOTICE DATE: 27.10.2023 NPA DATE: 04.10.2024

Amount Due In Rs.22,86,555.40/- (Rupees Twenty Two Lakhs Eighty Six Thousand Five Hundred Five and Forty Paisa Only due and payable as on 26-Oct-23 together with further interest from 27-Oct-23 Symbolic Possession Date: 23.01.2024 SCHEDULE OF THE PROPERTY: All that piece and parcel of Flat No.101, on 1st Floor, admeasuring 652 Sq.Ft. Carpel Area, "B Wing", in the building known as "Vinayak Apartment" lying being and situated at Survey No.122, Hissa No.1/2, all Village Katemanivali, Taluka Kalyan, District Thane, within limits of Kalyan Dombivli Municipal corporation within the

Registration District Thane and Sub-Registration District Kalyan. Sd/- Authorized Officer

Date: 24.01.2024 FOR Nido Home Finance Limited, (formerly known as Edelweiss Housing Finance Limited)



EKI ENERGY SERVICES LIMITED

Registered Address: Plot 48, Scheme 78 Part-2, Vijay Nagar, Indore-452 010, M.P., India Corporate Address: 903, B-1, 9th Floor, NRK Business Park, Scheme 54 PU4, Indore-452 010, M.P., India Phone: (+91) 731 42 89 086, E-mail: business@enkingint.org, Website: www.enkingint.org

Extract of Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2023

(₹ In Lakhs unless otherwise stated)

			Stand	lalone		Consolidated				
S. No.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Year Ended	
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	
1	Total Income from Operations	4,149.16	18,087.41	38,838.44	1,25,840.65	4,351.60	18,550.91	39,543.85	1,28,644.65	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(2,140.38)	(9,470.03)	4,350.17	15,714.28	(2,342.80)	(10,010.19)	5,110.05	16,560.22	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(2,140.38)	(9,470.03)	4,350.17	15,714.28	(2,342.80)	(10,010.19)	5,110.05	16,560.22	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(2,108.65)	(9,457.39)	3,195.57	11,966.94	(2,333.33)	(10,008.68)	3,711.99	11,964.63	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,108.65)	(9,457.39)	3,195.57	11,957.52	(2,333.33)	(10,008.68)	3,711.99	11,955.21	
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per share)	2,752.14	2,752.14	2,750.89	2,751.14	2,752.14	2,752.14	2,750.89	2,751.14	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (31st March, 2023)				51,131.73		49,560.13			
8	Earning Per Share (EPS) for continuing operation (Equity Shares of ₹ 10/- each) Basic EPS (₹) Diluted EPS (₹)	(7.66) (7.64)	(34.37) (34.27)	11.62 11.56	43.46 43.27	(8.48) (8.46)	(36.38) (36.28)	13.50 13.43	43.46 43.24	

- 1) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Results are available on the website of the BSE Limited i.e., www.bseindia.com and on the Company i.e., www.enkingint.org.
- 2) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on January 23, 2024 at Indore, Madhya Pradesh.
- 3) The figures for the quarter and nine months ended 31st December, 2022 has been re-stated owing to disclosure given in note no. 6 of the financial results disseminated on the Stock Exchange and the website of the Company.
- 4) EPES for quarters and year to date period are not annualised.
- 5) The previous year figures have been re-classified / re-grouped wherever considered necessary, to conform to current year classification.

For: EKI ENERGY SERVICES LIMITED Sd/-**Manish Kumar Dabkara** Chairman & Managing Director

1	(b)
느	(-)
NI-	

Date: 22.01.202

- on 22.01.2024.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia Results are available on BSE @www.bseindia.com, NSE @www.nseindia.com and on the Company's website @www.nrail.com

FOR N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

R N Agarwal

Chairman & Managing Director DIN: 00176440

Place: Indore Date: 23.01.2024

पार्ट्यांच्या आयोजना

मुळे बार असोसिएशनची

निवडणुक पैशांवर चालते

असा समज जनमाणसात

खराब होत आहे, असेही

नमूद केले.

ॲड. चौधरी बीडकर यांनी

पसरत असून बारची प्रतिमा

routemobile

कंपनी ओळख क्रमांक: U72900MH2004PLC146323 नोंदणीकृत कार्यालयः ४थी डायमेन्शन, ३ रा मजला माईंड स्पेस,मालाड (पश्चिम), मुंबई – ४०००६४ **दूरध्वनी:** (०२२) ४०३३ ७६७६ । फॅक्स: (०२२) ४०३३ ७६५० धळ: www.routemobile.com । इमेल: investors@routemobile.com

रुट मोबाइल लिमिटेड

(कंपनीच्या समभागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी)

आम्ही तम्हाला कळव इच्छितो की कंपनीच्या संचालक मंडळाने २३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्ट बैठकीत आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी प्रत्येकी १०/- रुपये नाममात्र मूल्य असलेल्या प्रतिसमभागासाठी ३/- रुपयांचा तिसऱ्या अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी नोंदणीची (रेकॉर्ड) तारीख १ फेब्रुवारी, २०२४ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

आपणास याची कल्पना असेलच की, प्राप्तीकर कायदा, १९६१ (''कायदा''), च्या तरतुदीनूसार ०१ एप्रिल २०२० रोजी किंवा तदनंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लामांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल. त्यामुळे वैध स्थायी खाते क्रमांक (पॅन) असलेल्या निवासी समभागधारकांना लाभांशाचे वाटप करतान कंपनीला १० टक्के दराने उदगम कराची (टीडीएस) कपात करावी लागणार आहे, तर पॅन क्रमांकधारक नसलेले/ अवैध पॅन क्रमांक असलेल्यांकडून २० टक्के दराने त्याचबरोबर अनिवासी समभागधारकांकडून कायद्यात निर्धारीत करण्यात आलेला अथवा बहुस्तरीय साधने जर लागू असल्यास त्याच्या एकत्रित वाचनासह करनिर्धारण करारानुसार त्याच्याकडून टीडीएस आकारणी केली जाईल. निवासी वैयक्तिक समभागधारकांना (वैध पॅनधारक असलेलें) आर्थिक वर्षात एकूण देय लामांश ५०००/- रुपयांपर्यंत असल्यास कर रोखणे लागू होणार नाही. त्याचबरोबर वित्त कायदा २०२१ ने एक जूलै २०२१ पासून अंमलबजावणी केलेल्या २०६ एबी या कलमानुसार, करकपात आवश्यक आहे ज्यासाठी कलम १३९ च्या उप–कलम (१) अंतर्गत उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची कालमर्यादा कालबाह्य झाली असलेल्या वर्षाआधीच्या संबंधित मूल्यांकन वर्ष आपले प्राप्तीक विवरणपत्र दाखल न केलेल्या विशिष्ट व्यक्तींना लाभांश वितरण करताना त्यांच्याकडून जास्त दराने (निर्धारित दराच्या दुप्पट) करकपात केली जाईल आणि या दोन्ही प्रत्येक वर्षासाठी उदगम कर आणि स्त्रोताच्या ठिकाणीच त्याचे संकलन असे एकत्रित ५०,०००/- रुपये किंवा अधिक राहणार आहे. त्यानुसार अशा विशिष्ट व्यक्तींन लाभांश देताना कायद्यानुसार निर्धारीत केलेल्या दराच्या दुप्पट टीडीएस कापून घेणे कंपनीला आवश्यक आहे. समभागधारकाचा निवासी दर्जा आणि त्याने त्याबाबत सादर केलेली व कंपनीने कायद्याच्यया लागू असलेल्य तरतुर्दीनुसार स्वीकारलेल्या त्या कागदपत्रांनुसार टीडीएसचा दर हा बदलता राहील. विविध समभागधारकांसाठी लागू असलेला टीडीएस दर आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती आम संकेतस्थळ <u>https://www.routemobile.com/investors/</u> ''तिसऱ्या अंतरिम लाभांश–जानेवारी, २०२४' येथे उपलब्ध आहे. तुम्हाला विनंती करण्यात येते की https://ris.kfintech.com/form15on किंवा ९ फेब्रुवारी, २०२४ रोजी संध्याकाळी ५ च्या आधी लिंकद्वारे अशी माहिती/कागदपत्रे ऑनलाइन शेअर करावीत ही विनंती. कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया toeinward.ris.kfintech.com यावर इमेल पाठवावा.

कोणतीही शंका असल्यास, कृपया कंपनीचे रजिस्ट्रार आणि सममाग हस्तांतरण प्रतिनिध-केफिन टेक्नॉलॉजीज प्रायब्हेट लिमिटेडकडे त्यांच्या खालील पत्यावर/इमेल/दूरप्यनी क्रमांकावर संपर्क साधावाः

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड **पनिट:** रूट मोबाइल लिमिटेड, . मेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१–३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रीक्ट, गनकरामगुडा, हैदराबाद ५०००३२ रुध्वनी: +९१ (०४०) ६७१६ २२२२

इमेल: <u>einward.ris@kfintech.com</u>

रूट मोबाइल लिमिटेडकरित

समुह प्रमुख विधी, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : २३ जानेवारी २०२४ स्थळ : मुंबई (सदस्यत्व क्रमांकः एफसीएस १२६६३ सन्माननीय सभासद

आम्ही विनंती करतो की, सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी तुमचा इ–मेल आयर्ड नोंदणीकृत करा. जर तुम्ही कंपनीचे सममाग डिमेंट स्वरुपात धारण केलेले असल्यास, कृपया तुमचा इ-मेल आयडी तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसला कळवा (म्हणजेच, ज्याच्याकडे तुमचे डिमेंट खाते आहे, त्यांना) जर तुन्हीं कंपनीचे सममाग मीतिक स्वरुपात धारण केलेले असल्यास, कृपया तुमचा ई-मेल आयडी कंपनीचे रिकस्ट्रार आणि सममाग हस्तांतरण प्रतिनिधी, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना त्यांचा ई-मेल आयडी einward.ris@kfintech.com यावर पाठवावा. अधिक तपशीलासाठी, तुम्ही कृपया येथेही संपर्क साधू शकताः <u>investors@routemobile.com</u>

CORRIGENDUM FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF STANDARD SHOE SOLE AND MOULD (INDIA) LIMITED

(CIN: L24119WB1973PLC028902) having registered office at 95, Park Street 2nd Floor Kolkata West Bengal 700016; e-mail id: companysecretary@cel.co.in; Tel: +91 99038 31380 website: https://www.sssmil.com/

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UPTO 1347190 (THIRTEEN LAKHS FORTY SEVEN THOUSAND ONE HUNDRED & NINETY ONLY) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- (RUPEES TEN ONLY) EACH, OF STANDARD SHOE SOLE AND MOULD (INDIA) LIMITED (THE "TARGET COMPANY"), AT AN OFFER PRICE OF RS. 5.751- (RUPÉES FIVE AND SEVENTY-FIVE PAISE ONLY) PER EQUITY SHARE ALONG WITH INTEREST (AS DETAILED BELOW) TO THE PUBLIC Shareholders of the target company, by Buildox Private Limited ('ACQUIRER') PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH THE REGULATION 3(1) AND 4 OF THE SEBI (SAST) REGULATIONS ("OFFER" OR "OPEN OFFER").

This corrigendum to the Public Announcement ("PA"), Detailed Public Statement ("DPS") Draft Letter of Offer ("DLOF"), Letter of Offer ("LOF"), Corrigendum to the PA, DPS and DLOF and Pre-Offer Advertisement [collectively 'Cornigendum'] is being issued by AFCO Capital India Private Limited ("Manager to the Offer" or "Manager"), for and on behalf of the Acquirer to the Public Shareholders of the Target Company, pursuant to the Securities and Exchange Board of India ("SEBI") email dated 19/01/2024, issuing directions to re-open the tendering period in view of omission to provide the separate acquisition window with BSE in the earlier tendering period.

This Corrigendum should be read in continuation of and in conjunction with (a) PA dated August 01, 2023; (b) the DPS dated August 08, 2023 that was published in (i) Financial Express (English) all over India; (ii) Jansatta (Hindi) all over India; (iii) Arthik Lipi (Bengali) in Kolkata; and (iv) Mumbai Lakshdwip (Marathi) in Mumbai; and (c) the Letter of Offe dated December 07, 2023 along with Form of Acceptance ("LOF"), (d) Corrigendum to the PA, DPS and DLOF published on December 11, 2023 in all the newspapers in which the

DPS was published and (e) Pre offer advertisement published on dated December 14 2023 in all the newspapers in which the DPS was published. Capitalized terms used but not defined in this Corrigendum shall have the meaning assigned to such terms in the DPS and the LOF, as the context may require. The Public Shareholders of the Target Company are requested to note the following levelopments/amendments and revisions with respect to PA, DPS, LOF, corrigendum and

Pre-Offer Advertisement as advised by SEBI pursuant vide email dated 19/01/2024. . The tendering period for the offer will be reopen for 10 days, starting from Thursday

January 25, 2024 and ending on Thursday, February 08, 2024 All public Shareholders are advised to take note of the aforementioned reopening dates. Revised Schedule of Activities are as follows:

Revised Date

110411400	Tiovicou Buio
Date of Commencement of Tendering Period	Thursday,
(offer re-opening date)	January 25, 2024
Date of Closure of Tendering Period (offer re-closing date)	Friday, February 08, 2024
Last date of communicating of rejection/acceptance and	Friday,
payment of consideration for accepted tenders/return of unaccepted shares	February 23, 2024
Issue of post offer advertisement	Friday, March 01, 2024
Last date for filing of final report with SEBI	Friday, March 01, 2024

Notes: To clarify, the actions set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulations.

- 3. In accordance with the terms of the SEBI (SAST) Regulations and as directed by the SEBI, the Acquirer shall pay interest at a rate of 10% per annum for the period from the Scheduled Payment Date, i.e., January 15, 2024 (being the last date for payment or consideration under the offer), until the actual date of payment of consideration during the re-opening of the offer i.e. February 23, 2024. This interest shall be paid to al shareholders whose Equity Shares are validly tendered their shares and accepted in
- Due to inclusion of interest to be paid on the offer price, as outlined in paragraph 3 above, the open offer price has been revised to Rs. 5.82 (Rupees Five and Eighty Two Paisa only) per equity share after taking into consideration Re. 0.07 paisa per equity share, being the interest determined at the rate of 10% p.a. on the Offer Price for the delay of 39 days. Accordingly, the maximum consideration payable under the Offer (assuming full acceptance) at the Offer Price of Rs. 5.82 per offer share will be Rs 78,40,645.80 ("Maximum Open Offer Consideration"). The Maximum Open Offer Consideration, wherever it appears in the DPS and LOF shall be construed
- In terms of Regulation 17(2) of the SEBI (SAST) Regulations, in case of upward revision of the offer price, the value of the escrow amount is required to be computed on the revised consideration calculated at such revised offer price, and the additional amount is required to be brought into the escrow account prior to effecting such revision. Accordingly, in light of the upward revision of the Offer Price. Acquirer has deposited additional amount in the Escrow Account which is equivalent to the 100% of
- The hard copy of the letter of offer was dispatched to all public shareholders (holding shares in both demat and physical form) of the Target Company on December 08 2023, preceding the opening of the previous issue.
- As directed by the SEBI, the intimation of the re-opening of the tendering period of the offer along with this corrigendum shall be sent through electronic means to the Public Shareholders whose names appear on the register of members of the Target Company, who have registered their email id with the Depositories and/or the Target

Company. OTHER INFORMATION

. Except as detailed in this Corrigendum, all other terms, conditions and contents of the Letter of Offer and the DPS shall remain unchanged.

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Comgendum (other than such information which has been obtained from the public sources or provided or relating to and confirmed by the Target Company), and for the fulfilment of the obligations of the Acquirer as laid down in the SEBI (SAST) Regulations and subsequent amendments made thereof.

This corrigendum will also be available on the respective websites of SEBI (www.sebi.gov.in), BSE (www.bseindia.com), the Registrar to the offer (www.mcsregistrars.com) and the Manager (www.afcogroup.in) and during the period the offer is re-opened and may also be downloaded from any of the aforesaid

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER



AFCO CAPITAL INDIA PRIVATE LIMITED 604-605, Cosmos Plaza, J.P Road, Near D.N Nagar Metro Station, Andheri (West), Mumbai-400053 Tel: 022-26378100 Fax: +91 22 2282 6580 Contact Person: Mr. Atul B Oza / Nikita Bansal E-mail: capital@afcogroup.in Website: www.afcogroup.in SEBI Registration Number: INM000012555

संकटग्रस्त महिलांच्या हेल्पलाईनसाठी

निधीची तरतूद

पुणे,दि.२३ : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपयोजनेंतर्गत १८१ महिला हेल्पलाईन'' या घटक योजनेसाठी निधी वितरीत करण्यास महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिलेली आहे. राज्याला संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मि ळण्यासाठी १८१ महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या ७५ लाख ६० हजार इतक्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद

करण्यात आली आहे. केंद्र शासनाने सन २०१५-१६ मध्ये १८१ महिला हेल्पलाईन या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेला ६२ लाख ७० हजार इतका अखर्चित निधी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपयोजनेंतर्गत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या लेखाशिर्ष या उद्धिष्ट्याखाली महिला हेल्पलाईन व्यवर-थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी निधी महिला व बाल विकास आयुक्त यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पुणे, दि.२३ : वकिलांची

शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठीची मतदान ३१ जानेवारी रोजी

जाहीर सूचना

श्री. मोहन दिवाकर सामंत हे दी एकता वूड १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. पत्ता: प्लॉट क्र.४, सीटीएस क्र.५५९, ए/९, रहे इस्टेट, कुलुपवाडी, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि गोसायटीच्या इमारतीमधील **फ्लॅट क्र.बी/४०७** ४०७ए चे धारक आहेत, यांचे १३ जुलै, २०२३ रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासृ १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या ऱ्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य प्रोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधी दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकव असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुर त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी⁻ सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य गरखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सब कामकाजाच्या दिवशी **स.९.०० ते दु.१.००** पर्यंत

च्या वतीने व करित दी एकता वूडस् १ को-ऑप.हौ.सो.लि मा. सचिव दिनांक: २४.०१.२०२४ ठिकाण: मंबई पार पडणार आहे. त्या अनुषंगाने उमेद्घारांकडून भेटवस्तूसह विविध गोष्टींचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित होण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे लोकशाहीला अनुरूप आणि पारदर्शी निवडणूका पार पडण्यासाठी वकीलवर्गाने भेटवस्तू नाकारत मतदानप्रक्रियेत सहभागी

व्हावे, असे आवाहन पुणे

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती वसंत**ा

हिमतलाल शाह या फ्लॅट क्र.२०४, २रा मजला

डी विंग, खाली नमुद पत्त्यावरील सोसायटीच्य

इमारतीमधील सदस्या असून यांचे ११.०८.२००६

रोजी निधन झाले. **श्री. राजिव हिमतलाल शाह,**

<mark>श्री. हिमतलाल रणछोडदास शाह</mark> यांचा मुलग

आणि श्रीमती वसंता हिमतलाल शाह हे सदर

मयत सदस्याचे कायदेशीर वारसदार असून डी

विंग मधील श्रेचा मजल्यावरील फ्लंट क्र.२०१

सोसायटी याव्दारे<mark>, श्री. राजिव हिमतलाल शाह</mark>,

श्री. हिमतलाल रणछोड्टास शाह यांचा मलग

आणि श्रीमती वसंता दिमतलाल गार यांच्य

नावे **डी विंग**मधील **२ऱ्या** मजल्यावरील फ्लॅट

क्र.२०४ च्या हस्तांतरणासाठी सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर

शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस

किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन

काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या

सचिवाकडे रात्रौ.८.०० ते रात्रौ.९.०० दरम्यान

वर दिलेल्या मृदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप

झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य

भांडवल /मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श

सोसायटी उपविधीतील तर्तुदींमधील दिलेल्या मार्गाने

च्या वतीने व करित

पावापुरी कोहौसोलि

दिनांक: २४.0१.२0२४

श्री. प्रताप र. वांगडे

१२७३३१४७

१२७३३१७१

सही / - सचिव

व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

संपर्क करावा.

ठिकाण: मुंबई

विशेष सर्वसाधारण सभा नोटीस

शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की

खालील विषयांवर चर्चा करण्याकरिता सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार

दि. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ४.०० वाजता "हिंद विद्यालय

आंग्रेवाडी, गिरगाव, मुंबई - ४०० ००४'' या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे

-: सभेपुढील विषय:-

-: सूचना :-गणसंख्येअभावी सभा तहकुब झाल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेतलं

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

(पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड) हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनि

सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

यात आली आहे आणि कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्याचे इच्छा आहे

(रु. १/ -द. मु.)

र कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकृ

१. स्वयंसिद्धा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे आपल्या संस्थेत

तरी आपण या सभेस वेळेवर उपस्थित रहावे, हि विनंती.

२. विलीनीकरण योजना व सामंजस्य करार मसुदा मंजुर करणेबाबत.

४. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे.

जाईल. त्यास गणसंख्येचा विचार केला जाणार नाही.

विलीनीकरण करून घेणेबाबत

दिनांक - २४ जानेवारी २०२४

ठिकाण - मुंबई

३. नवीन शाखा प्रस्तावास मंजरी देणेबाबत

च्या सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे

बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयशी चौधरी-बिडकर यांनी केले. भेटवस्तू नाकारल्यास निवडणुकीतील पारदर्शकता वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

भेटवस्तू नाकारत मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा - जयशी चौधरी-बिडकर

मकर संक्रांतीच्या अनुषंगाने उमेद्वारांकडून हळदी-कुंकूच्या पार्श्व भूमीवर विविध समारंभाचे आयोजन करण्याचे प्रयत्न

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आ क्र.ए/३०५ करिता राम कुटीर फेझ ४ को-ऑप सोसायटी लि., रामदेव पार्क, मिरा रो (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ यांच्याकडू वतरीत अनुक्रमांक ०९१ ते ०९५ असलेले दिनांव जून, २०१३ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.१ माझे अशील श्रीमती गीता बिंध्यवासिनं गुक्ला यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे तर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणताः व्यवहार करू नये. माझे अशील **श्रीमती गी**त **बेंध्यवासिनी शुक्ला** यांचे कायदेशीर वारसदार मती यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसां** आवश्यक पुराव्यांसह दावे मागवित आहेत. विहि ालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास अर समजले जाईल की. हरवलेल्या भागप्रमाणपत्राच्य

एसबीएस लिगल **सरोज बी. शर्मा** (वकील उच्च न्यायालय) रीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड

नोटीस माझे अशिले श्री.दत्ताराम संतू ठिक राहणार **विशाल सहयाद्री को-ऑप.हौसिं**ग

सुरू आहेत. यामध्ये,

पर्स, साडी, पाऊच,

फोल्डर आदी वाटप

करून मतदार वकीलांना

होणार असल्याच्या चर्चा

याखेरीज, विविध

न्यायालयात आहे

आकर्षित करण्याचा प्रयत्न

श्रीमती गीता विंध्यवासिनी यांना फ्लॉ माधारावर कोणताही दावा नाही आणि असल्यार त्याग केले आहे आणि सोसायटीकडून दुय्य प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि. भाईंदर (पुर्व), ठाणे. दिनांक: २४.०१.२०२४

सोसायटी लि., इमारत क्र.०९. रुम नं.१०, सहयाद्रीनगर,चारकोप,कांदिवली **प.,मुंबई-४०० ०६७** असुन त्यांचे वडील कै.संतू कृष्णा ठिक यांचे दि. २१.०७.२०२० रोजीँ निधन झालेले आहे. तसेच त्यांच्या आई कै.सोनाबाई संतू ठिक यांचेई दि.२९.१०.२०२१ रोजी निधन झालेले आहे. त्यांचे सरळ वारस म्हणून त्यांचा मुलग श्री.दत्ताराम संतू ठिक यांनी संस्थेकडे वारस नोंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्थ या जाहिरातीव्दारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा /हरकतदार यांच्या कडुन हक्क मागण्या /हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीर प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्य पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदंपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमु . केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणा बाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीव राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी माझ्या खालील पत्त्यावर सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.याची संबंधीतांनी नोंद घ्यावी

परिशिष्ट क्र.१६

(उपविधी क्र.३४ अन्वये)

ऍड.किरण निकम,

ठिकाण:- मुंबई दिनांक :- २४.०१.२०२४

शॉप.क्र. १२, डायनेस्टी को-ऑप.हौ.सो.लि. ९० फिट रोड,ठाकुर कॉम्प्लेक्स,कांदिवली पूर्व मुंबई-४०० १०१

एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन:एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५ नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. | वेबसाईट:www.nrail.com | दुर.:०२२-६७३१७५००, फॅक्स:२६७३ ०२२७ / २६७३ ६९५३ | ई-मेलः admin@nrail.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त) संपलेली तिमाही संपलेली नऊमाही संपलेले वर ३१.१२.२३ 30.09.23 39.99.99 ३१.१२.२३ 39.99.99 ३१.०३.२३ ालेखापरिक्षित लेखापरिधि **ग्लेखापरिक्षि** अलेखापरिक्षित अलेखापरिक्षि लेखापरिक्षि कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 300583.08 30.22055 38338.92 3८२६३.०८ १०५२७९.१६ 836868.88 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर भपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) 3664.86 398.78 २६५६.३४ ११६६९.३३ १२२५१.0७ 88668.30 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 2888.33 १२२५१.06 **१४७७४.३८** 3664.86 398.38 2848.38 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 9930.34 3883.20 \$668.03 8929.23 20969.90 50.5880 हालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) ३१५१.४१ ३७९१.८१ 8888.28 ११००८.२४ 62.895 9942.29 भरणा केलेले समभाग भांडवल दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग) 8608.88 १७०१.९१ 8608.88 99.900 १७०१.९१ १७०१.९१ मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव ६१८६१.३८ उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकीकरण नाही) १८.४७ 22.22 88.38 ४६.६७ 46.34 88.42 ब. सौमिकृत

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२.०१.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

२२.२२

२२.२२

22,22

88.38

88.38

88.38

88.42

88.42

४६.६७

84.40

४६.६७

46.34

46.36

46.34

(रु. लाखांत)

86.86

86.86

08.38

२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि (www.nseindia.com) वेबसाईटवर व कंपनीच्या (www.nrail.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरीता

आर एन अगरवाल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१७६४४०

ated on 24th day of January, 2023 CHARUSHILA J. RAORANE

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत

आहे की, आमचे अशील श्री. संजिव

चंपकलाल मथकिया हे फ्लॅट क्र.९४.

क्षेत्रफळ ८६५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, ९वा

मजला, त्रिमृतीं टॉवर्स को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत,

मामलेतदार वाडी, मोलाड (पश्चिम)

मुंबई-४०००६४ (यापुढे सदर फ्लॅट)

जमीन व मैदान सीटीएस क्र.१५८, १६०,

१६१, १६२, गाव मालाड (दक्षिण)

तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा

संयुक्त उपनिबंधक बोरिवली क्र.२, मुंबई

उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयात दिनांक

२३.१०.२००८ रोजी अ.क्र.बीडीआर५/

०९३२९/२००८ अंतर्गत दिनांक

२३.१०.२००८ नोंद पावती क्र.९३३० नुसार दिनांक २३.१०.२००८ रोजीचे

घोषणा करारनामासह नोंदणीकृत दिनांक

१०.१०.१९८७ रोजीचे करारनामा होते

ते आमच्या अशिलाकडून हरवले आहेत

आणि आमच्या अशिलांना सदर फ्लॅट

विक्री करण्याची इच्छा आहे. जर कोणा

व्यक्तीस/बँकेस/संस्थेस सदर फ्लॅट किंवा

करारनामाबाबत अधिकार, हक्क, हिताचा

दावा असल्यास तसेच विक्री, हस्तांतर

तारण, मालकीहक, भाडेपट्टा, बक्षीस,

परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा

असल्यास त्यांनी लिग्नेश के. गांधी ॲण्ड

कं., बी.कॉम. एलएलबी, पत्ताः कार्यालय

क्र.१०८, १ला मजला, बालाजी आर्केड.

स्थानकवंशी उपाश्रय, एस.व्ही. रोड,

कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७

येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५

दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा

त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक

असणार नाही.

येथील जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅटबाबतचे मुळ दस्तावेज अर्थात

PUBLIC NOTICE

Notice has been given that 1) Mrs Mangal Nitin Sakhalkar, 2) Mr. Ananc Nitin Sakhalkar, 2) Mr. Rahul Nitin

akhalkar being the legal heirs and lega epresentative of late Mr. Nitin V

Sakhalkar who expired on 01/12/2011 have agreed to sell and transfer a Flat viz Flat No. 201, Second floor, Dattatray Niwas C.H.S.Ltd., situated at Plot No.125

NIWAS C.FI.S.L.C., SILULATED AT PIOL NO. 1.2, Shree Krishna Nagar Cross Road No. 12, Near Old Post Office, Borivali (East), Mumbai 400 066, (hereinafter referred to as "the said Flat") alongwith shares therein and have instructed me to investigate the title of the said Flat.

ने भट्ट-मयत संयुक्त २: रेण् भट्ट If anyone having claim thereon shoul ontact with due evidence and detaile रेणु सुधीर जोशी) particulars thereof at my address a H/505, Ekta Bhoomi Garden, Rajendre रेणु भट्ट (विवाहानंतरचे नाव: Nagar, Borivali (East), Mumbai-400066 Within 15 days, from the date o रेणु सुधीर जोशी) संयुक्त १: श्री. गिरजाशंकर जे भट्ट-मयत ost A.D., failing which, such claim, if any shall be deemed to have been waive ांयुक्त २: शीमती इंदु भट्ट−मय

कार्यालयात त्यांचा दावा सादर करावा

जाहीर सूचना

(7) Indoco

इंडोको रेमीडीज लिमिटेड

उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु. १०/- प्रत्येकी)

(विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकीकरण नाही)

ब. सौमिकृत

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०१.२०२४

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८.

दूर. : + ९१ २२ ६८७९१२५०/६२८७१००० ई−मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट : www.indoco.com सीआयएन : L85190MH1974PLC005913

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या

अहवालाचा सारांश

			स्थाया					एकात्रत					
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	४४,९०५	४७,३३९	३९,८६४	१,३४,५३२	१,२३,९२३	१,६६,६६९	४५,९४२	४८,१७३	39,970	१,३६,७६५	१,२४,०४६	१,६६,८६१
2	कालावधीकरिता निव्वळ नफा					2 2							
	(कर, अपवादात्मक व/वा असामान्य												
	बाबीपूर्व)	३,५२२	४,४०३	३,७८५	११,४९२	१५,३२६	१९,१५९	3,063	४,६२८	३,८२२	११,१०२	१५,३८८	१९,२८०
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा												
200	(अपवादात्मक व/वा असामान्य												
	बाबीपश्चात)	२,७०२	४,४०३	३,७८५	१०,६७२	१५,३२६	१९,१५९	२,२६३	४,६२८	३,८२२	१०,२८२	१५,३८८	१९,२८०
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ		20					3.					
	नफा (अपवादात्मक व/वा असामान्य												
	बाबीपश्चात)	२,००१	३,३१४	२,७८७	6,906	११,५९९	१४,१३६	१,५५६	३,५२४	२,८१५	७,४९८	११,६४५	१४,२२५
4	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ		32		*	2							
	नफा (अपवादात्मक/अतिविशेष												
	बाबीपश्चात) कंपनीच्या भागधारकांशी												
	संबंधित	२,००१	३,३१४	२,७८७	6,906	११,५९९	१४,१३६	१,६३०	3,406	२,८१५	७,५७७	११,६४५	१४,२२५
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक											~	
	उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)												
	नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न												
	(करपश्चात) यांचा समावेश	१,९७९	३,२९२	२,६९०	७,८४१	११,३०७	१४,२८०	१,५४५	3,403	२,७१७	७,४४३	११,३५२	१४,३६९
b	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक												
	उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)												
	नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न												
	(करपश्चात) यांचा समावेश कंपनीच्या												
	भागधारकांशी संबंधित	१,९७९	३,२९२	२,६९०	७,८४१	११,३०७	१४,२८०	१,६१९	३,४८७	२,७१७	७,५२२	११,३५२	१४,३६९
6	समभाग भांडवल	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३
9	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)												
	गत वर्षाच्या लेखापरीक्षित						9,00,649						१,००,९८२
१०	ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार						15 15						20 10
	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)												
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)												
	(अवार्षिकीकृत)												
	अ) मूलभूत	२.१७	3.50	३.०२	6.46	१२.५९	१५.३४	१.६९	3.८२	३.०५	८.१४	१२.६४	१५.४४
	ब) सौम्यीकृत	२.१७	३.५९	3.02	८.५७	१२.५९	१५.३२	१.६९	3.८२	3.04	८.१३	१२.६४	१५.४२

वरील तपशील हा सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही /नऊमाही वितीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही / नऊमाही वितीय निष्कर्षांच्या

वालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.indoco.com वरही उपलब्ध आहे वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २३.०१.२०२४ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजूरी देण्यात येऊन त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे

दिनांक: २३.०१.२०२४

सही/ श्री. लिग्नेश के. गांधी (मालक) दिनांक: २४.०१.२०२४ ठिकाण: मुंबई

लिग्नेश के. गांधी ॲण्ड

कं करिता

मालव

मंडळाच्या आदेशाद्वां इंडोको रेमीडीज लि. करित सही/-अहिती पाणंदीक

व्यवस्थापकीय संचालक